

3349339

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि.उल्हासनगर 3

18-03-2024

दस्त क्रमांक : 3349/2024

Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office.

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : अंबरनाथ

(1)विलेखाचा प्रकार	करारनामा
(2)मोबदला	6650000
(3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	3333715
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:अंबरनाथइतर वर्णन :, इतर माहिती: मौजे - कानसई,तालुका - अंबरनाथ,जिल्हा - ठाणे,येथील सी. टी. एस. न. 4505 ते 4509,प्लॉट न. 308,यावरील "केयूर को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड" मधील सदनिका क्र. 203,दुसरा मजला,क्षेत्र - 61.85 चौ. मी. कारपेट((C.T.S. Number : 4505 ते 4509 ;))
(5) क्षेत्रफळ	61.85 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे. धनश्री डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुनील वामन चौधरी यांच्या वतीने कबुलीजबाब करीता कु. मु. म्हणून राजेंद्रकुमार जैन वय:-36 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: ऑफिस नं 101, प्लॉट नं 30, जीवनदीप अपार्टमेंट, सूर्योदय कॉ.ऑप.हौसिंग सोसायटी लि, अंबरनाथ पूर्व, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421501 पॅन नं:-AAGFD1028B
(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-कृष्णा सुगमचंद राठोड - - वय:-30; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: प्लॉट न. 505, पांचांद कॉर्नर, प्लॉट न. 6, सेक्टर 24, फेस-2, तळोजा, रायगड, महाराष्ट्र, राईगार:(ः). पिन कोड:-410208 पॅन नं:-CPQPR9477B
(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	15/03/2024
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	15/03/2024
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	3349/2024
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	399000
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14)शेरा	
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.
--	--